Raja Bahadur International Ltd.

Regd. & Corporate Office:

Hamam House, Ambalal Doshi Marg, Mumbai - 400 001, INDIA.

Phone : 022-22654278 Fax: 022-22655210

E-mail: rajabahadur@gmail.com
Website: www.rajabahadur.com
CIN: L17120MH1926PLC001273



Date: June 28, 2022

To
The Deputy Manager
(Listing - CRD)
BSE Limited
PJ Tower, Dalal Street,
Mumbai-400001

Scrip code: <u>503127</u>

Dear Sir,

Pursuant to the provisions of Regulation 47 (3) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the newspaper clippings regarding publication of Notice to Shareholders in respect of Annual General Meeting (AGM) of the company to be held on 08th August, 2022 through Video Conferencing or other Audio Visual Means, published in Financial Express (English) & Prathakal (Marathi) on June 28, 2022 are enclosed.

Kindly take the same on records.

Thanking you.

Yours faithfully,

For RAJA BAHADUR INTERNATIONAL LIMITED

Akash Joshi

Company Secretary & Compliance Officer

Encl: As aforesaid

FINANCIAL EXPRESS

SP Jammu Udhampur Highway Limited

Regd. Office: Flat No. 211, 2nd Floor, Kanchenjunga Building 18, Barakhamba Road New Delhi - 110001. CIN - U45400DL2010PLC204746

Corporate Office: SP Centre, 41/44, Minoo Desai Marg, Colaba, Mumbai- 400005, Maharashtra

Tel: +91 22 67490000 (F) +91 22 67490017

Email ID: secretarial.infra@shapoorji.com Website: www.spiuhi.com NOTICE TO DEBENTURE HOLDERS REGARDING VOLUNTARY EARLY REDEMPTION OF OUTSTANDING DEBENTURES

(ISIN: - INE923L07415, INE923L07167, INE923L07175, INE923L07183, INE923L07191 INE923L07209, INE923L07217, INE923L07225, INE923L07233, INE923L07241 INE923L07258, INE923L07266, INE923L07274, INE923L07282, INE923L07290 INE923L07308, INE923L07316) Notice is hereby given that SP Jammu Udhampur Highway Limited (the "Company") is

exercising its right to redeem the outstanding Rated, Listed, Secured, Redeemable, Non-Convertible Debentures (the "Debentures") issued by the Company to various investors (the "Debenture Holders") pursuant to the provisions of the debenture trust deed dated October 1, 2015 and as amended from time to time (the "Debenture Trust Deed"), at paralong with accrued / unpaid interest till the date of redemption on Thursday, July 28, 2022 (the "Redemption Date"), prior to their scheduled maturity as specified in the Debenture Trust Deed. The Record Date fixed for this purpose, as per the terms of Debenture Trust Deed, is Wednesday, July 13, 2022

Individual notices are being sent to the Debenture Holders and the same is hosted on the website of the Company at www.spjuhi.com. In case of any query please email to secretarial.infra@shapoorji.com. For SP Jammu Udhampur Highway Limited

Date : June 27, 2022 Place: Mumbai

Mukundan Srinivasan Director DIN: 00276429

RAJA BAHADUR INTERNATIONAL LIMITED Regd, Office: Hamam House, 3rd Floor, Ambalal Doshi Marg, Fort,

Mumbai - 400001. CIN: L17120MH1926PLC001273 Tel No. 022- 22654278, Fax: 022- 22655210 E-mail id: investor@rajabahadur.com / rajabahadur@gmail.com

Website: www.rajabahadur.com

NOTICE TO SHAREHOLDERS WITH RESPECT TO 96THANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the 96th Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Monday, August08, 2022 at 04.00 p.m. through Video Conferencing ("VC") or other Audio Visual Means ("OAVM"), to transact the business set out in the Notice of the AGM which will be circulated for convening the AGM. The AGM will be held without the physical presence of the Shareholders at a common venue. This is in view of the continuing COVID-19 pandemic and in compliance with the General Circular No. 20/2020 dated May 5, 2020 read with General Circular No. 14/2020 dated April 8, 2020 and General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, January 13, 2021, December 14 2021 and May 05, 2022 in relation to "Clarification on holding of Annual General Meeting (AGM) through video conferencing (VC) or other audio visual means (OAVM)"issued by the Ministry of Corporate Affairs (collectively referred to as "MCA Circulars"), and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12thMay, 2020, January 15, 2021 and May 13, 2022 in relation to "Relaxation form compliance with certain provisions of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015."Issued by the Securities and Exchange Board of India("SEBI Circular") and relevant provisions of the Companies Act, 2013 and Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

The instructions for joining the AGM are being provided in the Notice of the AGM and attendance of the Shareholders attending the AGM through VC/ OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013 The Notice of the AGM along with the Annual Report for the Financial Year 2021-22 ("Annual Report") would be sent only by electronic mode to those Shareholders whose email addresses are registered with the Company/ Depository Participants/Registrar and Share Transfer Agent (RTA)in accordance with the aforesaid MCA circulars and

The Notice of the AGM and Annual Report will also be available on the website of the Company atwww.rajabahadur.comand websites of BSE Limited i.e. at www.bseindia.com The Company is pleased to provide the facility of e-voting to its Shareholders, to enable them to cast their votes on the resolutions proposed to be passed at the AGM by electronic means, using remotee-voting system (e-voting from the place other than venue of the AGM) as well as e-voting during 'the proceeding of the AGM (collectively referred as e-voting"). The Company has engaged the services of National Securities Depository Limited (NSDL), for providing the e-voting facility to the Shareholders. The instructions for e-voting are provided in the Notice oftheAGM. Shareholders whose Email IDs are already registered with the Company/ Depository/

RTA, may follow the Instructions for e-voting as provided in the Notice of the AGM: Members who have still not registered their e-mail ID are requested to get their e-mail ID registered on or before 01th July, 2022as follows:

Shares in Physical Mode: please provide Folio No., Name of shareholder, scanned

copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) along with form no. ISR-1 as per SEBI Circular dated 03rd November, 2021 by email and in hard copy to M/s Satellite Corporate Services Private Limited, Registrar and Transfer Agent at service@satellitecorporate.com/ Company atrajabahadur@gmail.com(Kindly click the following link to download the form: http://www.satellitecorporate.com/ KYC-for%20physical.pdf

Shares in Dematerialized Mode: please provide Demat account details (CDSL-16 digit beneficiary ID or NSDL-16 digit DPID + CLID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self-attested scanned copy of PAN card) AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) to M/s Satellite Corporate Services Private Limited, Registrar and Transfer Agent at service@satellitecorporate.com / Company at rajabahadur@gmail.comfor sending the notice through email and also get the details updated in your demat account for future purpose.

For **Raja Bahadur International Limited Akash Joshi**

Company Secretary & Compliance Officer

BAJAJ FINSERV LIMITED

INFORMATION REGARDING 15TH ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING ('VC')/OTHER AUDIO-VISUAL MEANS ('OAVM')

NOTICE is hereby given that the 15th Annual General Meeting ('AGM') of the members of the Company is scheduled to be held on Thursday, 28 July 2022 at 12:15 p.m. through VC/OAVM without physical presence of the members at a common venue, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 (the 'Act') and rules framed thereunder, read with circulars issued by MCA and/or SEBI in this regard, to transact the business as set out in the Notice convening the 15th AGM ('e-AGM').

In compliance with the said MCA circulars and SEBI circulars, electronic copies of the Notice of e-AGM and Annual Report for FY2022 will be sent to all the members whose e-mail addresses are registered with the Company/Registrar and Share Transfer Agent viz., KFin Technologies Ltd., ('KFin')/Depository Participants ('DPs'). The physical copy of Notice and Annual Report will also be sent to Shareholders at their registered address who requests for the same.

The Notice of e-AGM will also be made available on the Company's website at https://www.bajajfinserv.in/finserv-investor-relations-annual-reports, website of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of KFin at https://evoting.kfintech.com.

The Company is providing remote e-voting facility ('remote e-voting') to all its members to cast their vote on all resolutions set out in the Notice of the e-AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system at the e-AGM ('e-voting'). Detailed procedure for joining the e-AGM and remote e-voting/e-voting is provided in the Notice of e-AGM. Members attending the e-AGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.

Members who have not registered their email addresses and mobile numbers and who wishes to receive the aforesaid documents along with login ID and password for voting, may temporarily get themselves registered with KFin by following the procedure mentioned below:

(a) Visit the link https://ris.kfintech.com/clientservices/mobilereg/mobileemailreg.aspx

(b) Select the company name i.e. Bajaj Finserv Ltd.

(c) Select the Holding type from the drop down i.e. - NSDL/CDSL/Physical.

(in case shares are held in physical form) and PAN. (e) In case shares are held in physical form and PAN is not available in the

(d) Enter DP ID - Client ID (in case shares are held in electronic form)/Folio No.

records, please enter any one of the Share Certificate No. in respect of the shares held.

(f) Enter the email address and mobile number.

(g) System will validate DP ID - Client ID/Folio No. and PAN/Share Certificate No.. as the case may be, and send OTP at the registered Mobile number as well as email address for validation.

(h) Enter the OTPs received by SMS and email to complete the validation process. OTP will be valid for 5 minutes only.

(i) The Notice and e-voting instructions along with the User ID and Password will be sent on the email address updated by the member.

Members whose shareholding is in electronic mode are requested to direct notifications about change of address and updates about bank account details to their respective DPs. Members whose shareholding is in physical mode are requested to send hard copy of Form ISR-1 along with supporting documents to KFin to update their e-mail address and bank account details. The said form is available at Company's website at https://www.bajajfinserv.in/finserv-shareholdersinformation-listing-on-stock-exchange.

In case of gueries, members are requested to write to einward.ris@kfintech.com or call at the toll-free number 1-800-309-4001.

For Bajaj Finserv Limited

Place: Pune Date: 27 June 2022

Uma Shende Company Secretary

CIN: L65923PN2007PLC130075

Regd. Office: Bajaj Auto Limited Complex, Mumbai-Pune Road, Pune - 411 035 Tel: (020) 7157 6064 | Email ID: investors@bajajfinserv.in Website: https://www.bajajfinserv.in/corporate-bajaj-finserv

NATIONAL SEEDS CORPORATION LTD. MBC (A Govt. of India Undertaking-Mini Ratna Company) CIN No.U74899DL1963GOI003913 RO: Block-AQ, Plot -12, Sector-5,

Place: Mumbai

Dated: 27.06.2022

Salt Lake, Kolkata-700 091 Ph. 033-2367-1077 / 74, E-mail: nsc.kolkata.ro@gmail.com No:- Prodn- 02/NSC: KOL/2022-23/

Dated: 25-06-2022 NOTICE Short Term e - Tender for Supply of Fresh Finished Product of CS Categor of Groundnut / Dharani (5000 Qtls.) For details, please visit NSC's

website www.indiaseeds.com under Public Notice (Tender Quotations). Online Bids for above tender must be submitted at NSC e-Portal: https://indiaseeds.eproc.in latest by 14:30 Hrs. of 04-07-2022 Corrigendum / addendum, if any shall only be published in NSC's Regional Manager NSC, Kolkata

"IMPORTANT"

Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

financialexp.epap.in



Place: Pune

Date: 28 June 2022

BAJAJ AUTO LIMITED

CIN: L65993PN2007PLC130076 Regd. Office: Mumbai-Pune Road, Akurdi, Pune-411035

Tel: (020) 6610 6804 | Fax: (020) 2740 7380

Email: investors@bajajauto.co.in | Website: www.bajajauto.com

INFORMATION REGARDING 15[™] ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC) / OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM)

NOTICE is hereby given that the 15th Annual General Meeting (AGM) of the members of the Company is scheduled to be held on Tuesday, 26 July 2022 at 2:00 p.m. through VC/OAVM without physical presence of the members at a common venue, in compliance with the provisions of the Companies Act 2013, ('the Act') MCA circulars dated 08 April 2020, 13 April 2020, 08 December 2021, 14 December 2021 and 05 May 2022 (collectively referred to as "MCA Circulars") and SEBI circular dated 12 May 2020 and General Circular No. 02/2021 dated 13 January 2021, issued by the Ministry of Corporate Affairs and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12 May 2020 and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/ P/2021/11 dated 15 January 2021 and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/ CIR/P/2022/62 dated 13 May 2022 issued by the Securities Exchange Board of India (SEBI) (collectively referred to as "SEBI Circulars"), to transact the business as set out in the Notice convening the 15" AGM.

In compliance with the said MCA circulars and SEBI circulars, electronic copies of the Notice of the 15th AGM and Annual Report for FY2022 will be sent to all the members whose e-mail addresses are registered with the Company/Depository Participants.

The Notice of the 15th AGM and Annual Report for FY2022 containing all the relevant information and details will also be made available on the Company's website at www.bajajauto.com, website of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of KFin Technologies Limited at https://evoting.kfintech.com

Members who wish to register their email address/bank account mandate may follow the below instructions-

after clicking on the link https://ris.kfintech.com/clientservices/mobilereg/mobileemailreg.aspx

Dematerialised Holding	Register/update the details in your demat account, as per the process advised by your Depository Participant.					
Physical Holding	Register/update the details in prescribed form ISR-1 and other relevant forms with Registrar and Transfer Agents of the Company, KFin Technologies Limited at einward.ris@kfintech.com					
	Members may download the prescribed forms from the Company's website at https://www.bajajauto.com/investors/miscellaneous					

In case of gueries, members are requested to write to einward.ris@kfintech.com or call at the toll-free number 1800-309-4001. The Company is providing remote e-voting facility ('remote e-voting') to all its members to cast their vote on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM

('e-voting'). Detailed procedure for joining the AGM and remote e-voting/e-voting is provided in the Notice of AGM. Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act. Members who have not registered their email address and mobile numbers and who wish to receive the aforesaid documents along with login ID and password for e-voting, may temporarily get themselves registered with KFin by following the procedure

As per the Income Tax Act, 1961, as amended by the Finance Act, 2020, the dividends paid or distributed by a Company after 1 April 2020 shall be taxable in the hands of the Members. The Company shall deduct Tax at Source at the time of making the final dividend. Members are requested to submit the documents in accordance with the applicable provisions of the Income Tax Act 1961. The reference to tax rates and documents required for availing the applicable tax rates is provided in the notice of the AGM and on the Company's website at https://www.bajajauto.com/investors/dividend A detailed communication dated 20 June 2022 in this regard has already been sent to the shareholders and also uploaded on the Company's website at the said link.

For Bajaj Auto Limited

Dr. J Sridhar Company Secretary



UNITED BREWERIES LIMITED

Registered Office: "UB Tower", UB City, #24, Vittal Mallya Road, Bengaluru - 560 001. Phone: +91-80-45655000 Fax: +91-80-22211964 CIN: L36999KA1999PLC025195 Website:www.unitedbreweries.com Email:ublinvestor@ubmail.com

NOTICE

All shares pertaining to and comprised in the undelivered share certificates lying with the company / its transfer agents were transferred to an "Unclaimed Suspense Account" (hereinafter referred to as the "SUSPENSE ACCOUNT") in demat mode as per the SEBI circular dated 16.12.2010 after sending three reminders to the beneficiaries of the said shares. The following share holders whose shares have been transferred to such "SUSPENSE ACCOUNT" have now approached the company and have provided necessary documents for credit of the said shares to their respective demat accounts. NOTICE is hereby given that the Company will proceed to release the Shares to the below mentioned shareholders unless a valid objection is received by the Company within 15 days from the date of publication of this SI. Folio Nos Certificate No. of Distinctive Nos.

SI.	Folio Nos.	Certificate				Name of the Shareholder
No		Nos.	Shares	From	To	Training of this official
1.	UB061644		60			NATHMAL PODDAR/ SUSHILA DEVI PODDAR
2.	UB070975	118960	360	8582831	8583190	NATHMAL PODDAR
3.	UB073600	118977	120	8584631	8584750	SUSHILA DEVI PODDAR
4.	UB026258	113700	1200	7440131	7441330	SULEKHA ASHOK PURANDARE
5.	UB054630	115643	60	8052411	8052470	NARESH KUMAR ANGRA
6.	UB060426	117477	60	8259291	8259350	PRASHANT PRASAD BIRLA
7.	UB070859	116232	120	8113471	8113590	NAVINCHANDRA SHANTILAL DOSHI
8.	UB074065	118149	60	8330711	8330770	AGRAWAL S K
9.	UB059310	116122	60	8101341	8101400	MANSUKH BHAI PATEL/ KALUBHAI PATEL
10.	UB077727	118736	510	8542881	8543490	PANDURANGAN A (Deceased Shareholder)/ A P THIRUMOORTHI
						P VENKATESAN
						P RADHAKRISHNAN
						R PANDIYARAJAN
						R SATHYANARAYANAN
						K NAGARANI Legal Claimants
y perso	on(s) having a	ny objection	against r	elease of the	he above sh	nares should lodge his/her/their objection w

supporting documents stating the nature of objection with the Company at its Registered Office within 15 days from the appearance of this notice failing which the Company will proceed to release the Shares to the persons mentioned above and thereafter no objection/claim will be entertained from any person(s) by the Company.

For UNITED BREWERIES LIMITED

Senior Vice President - Legal & Company Secretary

GOVIND IYENGAR

Syngene

NOTICE

Place: Bengaluru

Date: 27/06/2022

Syngene International Limited

Read, Office: Biocon Park SEZ, Plot No. 2 & 3, Bommasandra Industrial Area, IV Phase, Jigani Link Road, Bengaluru – 560 099

CIN: L85110KA1993PLC014937, Email- investor@syngeneintl.com Website: www.syngeneintl.com, Phone: 080 - 6891 8782 / 83

NOTICE OF THE 29[™] ANNUAL GENERAL MEETING AND INFORMATION ON REMOTE E-VOTING

NOTICE is hereby given that the 29th Annual General Meeting ('AGM') of Syngene International Limited ('the Company') will be held on Wednesday, July 20, 2022 at 3:30 PM through video conferencing ('VC') or other audio visual means ('OAVM'), to transact the business as set forth in the 29th AGM Notice.

In compliance with Circular No. 14/2020 dated April 8, 2020, Circular No.17/2020 dated April 13, 2020, Circular No. 20/2020 dated May 05, 2020, Circular No. 02/2021 dated January 13, 2021, Circular No. 21/2021 dated December 14, 2021 and Circular No. 2/2022 dated May 05, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA'), Government of India, companies are allowed to hold AGMs through VC/OAVM, without physical presence of the shareholders at a common venue.

In compliance with the aforesaid circulars and SEBI circular dated May 12, 2020, January 15, 2021 and May 13, 2022, the Company has sent the Notice of the 29th AGM along with Annual Report for the FY 2021-22 on June 27, 2022 to all shareholders whose email addresses are registered with the Company/Depositories as on June 17, 2022 i.e. cut-off date. Shareholders may note that the Notice of AGM along with the annual report, instructions for remote e-voting and participation in the AGM through VC/OAVM are also be available on the website of the Company at www.syngeneintl.com and website of the stock exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com and on the website of the Registrar and Share Transfer Agent (RTA) namely KFin Technologies Limited i.e. https://evoting.karvy.com/. The dispatch of Notice of the AGM along with annual report through emails has been completed on June 27, 2022.

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 and the Secretarial Standard on General Meeting ('SS-2') issued by the Institute of Company Secretaries of India, as amended from time to time, the Company is pleased to provide remote e-voting facility to all its members to cast their vote electronically on all resolutions set forth in the Notice of the 29th AGM through the electronic voting system of KFin Technologies Limited from a place other than the venue of the AGM ('remote e-voting'). All the members are informed that:

- The cut-off date for determining the eligibility of members to vote by electronic means or at the AGM through insta-poll is July 13, 2022.
- The remote e-voting period shall commence on Friday, July 15, 2022 (9:00 hours IST) and end on Tuesday, July 19, 2022 (17:00 hours IST). E-voting shall not be allowed beyond 17:00 hours IST on July 19, 2022. The remote
- e-voting module will be disabled by KFin Technologies Limited beyond 17:00 hours IST on July 19, 2022 and once the vote on the resolution is cast by a member, he/she shall not be allowed to change it subsequently. iv. The facility of e-voting will also be made available at the AGM (Insta-poll) for
- members present at the meeting through VC/OAVM and who have not cast their vote through remote e-Voting. The Company has appointed Mr. V. Sreedharan, Practicing Company Secretary,
- Senior Partner of M/s V Sreedharan & Associates, Company Secretaries, Bengaluru and in his absence Mr. Pradeep B. Kulkarni, Practicing Company Secretary or Mrs. Devika Sathyanarayana, Practicing Company Secretary, as the Scrutinizer to scrutinize the remote e-voting process and Insta-poll, at the AGM in a fair and transparent manner.
- vi. The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM through VC/OAVM but shall not be entitled to vote again.
- vii. For the detailed procedure for remote e-Voting please refer the AGM Notice.
- viii. If a person has become a shareholder of the Company after dispatch of Annual General Meeting Notice but on or before the cut-off date for E-voting i.e., 13th July, 2022, he/ she may obtain the User ID and Password in the manner outlined below:
- If the mobile number of the member is registered against Folio No./ DP ID Client ID, the member may send SMS: MYEPWD <space> E-Voting Event Number+Folio No. or DP ID Client ID to 9212993399

Example for NSDL: MYEPWD < SPACE > In12345612345678 Example for CDSL: MYEPWD < SPACE > 1402345612345678 Example for Physical: MYEPWD <SPACE> XXXX1234567890

If e-mail address or mobile number of the member is registered against Folio No. / DP ID Client ID, then on the home page of https://evoting.kfintech.com/, the member may click "Forgot Password" and enter Folio No. or DP ID Client ID and PAN to generate a password.

In case of any query and/or grievance, in respect of voting by electronic means, Members may refer to the Help & Frequently Asked Questions (FAQs) and E-voting user manual available at the download section of https://evoting.kfintech.com (KFintech Website) or contact Mr. Suresh Babu, (Unit: Syngene International Limited)of KFIN Technologies Limited, Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500 032 or at evoting@kfintech.com or call KFintech's toll free No. 1-800-3094-001 for any further clarifications.

The helpline number regarding any query/assistance for participation in the AGM through VC/OAVM is 1800 3094-001 (toll free).

The record date for the purpose of determining entitlement of shareholders for the final dividend for FY 2021-22 is July 01, 2022. The payment of dividend shall be made on or before August 01, 2022, subject to shareholders approval at the 29th AGM.

Place: Bengaluru Date: June 28, 2022 For Syngene International Limited Priyadarshini Mahapatra Company Secretary

राज्यात २३६९ नवीन कोरोनाबाधित, २५,५७० ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई, दि. २७ (प्रतिनिधी) : राज्यात ॲिंक्टव्ह रुग्ण आहेत. आज १४०२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजपर्यंत एकूण



बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८२ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८५ टक्के एवढा ८,१८,७४,७५९ प्रयोगशाळा

निदान झाले. तर पाच कोरोना बाधित रुग्णांच्या नमुन्यांपैकी ७९,६५,०३५ (०९.७३ टक्के) मृत्यूची नोंद झाली. आज रोजी एकूण २५५७० नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

देशात गेल्या २४ तासात १७ हजार ७३ नवीन कोरोना

रुग्णांची नोंद झाली आहे. तर २१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात ५ लाखांहून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्ण विषाणूच्या संसर्गावर उपचार घेत आहेत.

गेल्या २४ तासांत देशात १५ हजार २०८ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.५७ टक्क्यांवर पोहोचले आहे. यासह आतापर्यंत देशात एकूण ४ कोटी २७ लाख ८७ हजार ६०६ रुग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. दैनंदिन रुग्ण सकारात्मकता दर ५.६२ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर आठवड्यातील

रुग्णांचा सकारात्मकता दर

३.३९ टक्के आहे. कोरोना

साथरोग आतापर्यंत भारतात ५ लाख २५ हजार २० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशव्यापी लसीकरणात दिवसभरात २ लाख ४९ हजार ६४६ कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे डोस देण्यात आले आहेत. देशात एकूण १९७ कोटी ११ लाख ९१ हजार ३२९ कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत

बृहन्मुंबई महानगरपालिका

नोटीस

विषय :- बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एफ/उत्तर विभागात कोविड-१९ महामारीट्या काळात विलन-अप मार्शल मार्फत केलेल्या कारवाईबाबत उपरोक्त विषयानुसार एफ/उत्तर विभागातील नागरिकांना कळविण्यात येते की, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त यांच्या आदेशानुसार कोविड-१९ महामारीट्या कालावधीत मारक परिधान न करणा-या नागरिकांवर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली होती. त्यानुसार दि. ० १ मार्च २०२० ते ३१ मार्च २०२२ या कालवधीत एफ/उत्तर विभागाच्या हदीत बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत नियुक्त विलनअप मार्शलब्दारे नो-मारक कारवाई करताना रूपये २००/- पेक्षा जारंत वसुली झाली असल्यास, त्याबाबतचे पुरावे कार्यालयात सादर करावेत जेणेकरून त्याची पडताळणी करून पुढील कारवाई करणे शक्य होईल. सदर माहिती पुढील सात दिवसांच्या आत कार्यालयात जमा करावी, अशी विनंती. कार्यालयाचा पत्ता

सहा.अभियंता (धकव्य) एफ/उत्तर यांचे कार्यालय, २ रा मजला, रूम.३१ ९६, भाऊ दाजी रोड, माटुंगा (पु) मुंबई - 400 019

संपर्क क्रं. 022 24084000

सहाय्यक अभियंता (घकव्य) एफ/उत्तर विभाग

पीआरओ/६६१/जाहि./२०२२-२३

थोडासाही ताप येता, डॉक्टरांना जाऊन भेटा

बृहन्मुंबई महानगरपालिका क्र. ई. ई./उद्यान कक्ष/९९/जन. दि. २७.०६.२०२२

ई-निविदा सूचना						
निविदा दस्तावेज क्र.:	७२०००३३१०१					
विभाग नाव :	कार्यकारी अभियंता (उद्यान कक्ष)					
विषय :	मादाम कामा रोड, मुंबई येथील नेहरू गार्डनचा प्रस्तावित विकास व सौंदर्यीकरण.					
निविदेचे मूल्य :	रु. ९४००/- + १८% जीएसटी (९% सीजीएसटी + ९% एसजीएसटी)					
ई-निविदा मूल्य (अंदाजित मूल्य) :	₹. २,८३,३०,५१७/ -					
बोली सुरक्षा जमा/ इरठे :	₹. ₹,८४,०००/-					
निविदा विक्री व जारी करण्याची तारीखा:	दि. २८.०६.२०२२ रोजी स. ११.०० पासून					
निविदा विक्रीची अंतिम तारीख व वेळ :	दि. ०७.०७.२०२२ रोजी दु. १२.०० पर्यंत					
लिफाफा ए, बी व सी सादरीकरण (ऑनलाइन) व बोली सुरक्षा जमा पावती :	दि. ०७.०७.२०२२ रोजी दु. ४.०० पर्यंत.					
लिफाफा ए उघडणार :	दि. ०७.०७.२०२२ रोजी दु. ४.०१ नंतर					
लिफाफा बी उघडणार :	दि. ०७.०७.२०२२ रोजी दु. ४.१० नंतर					
लिफाफा सी उघडणार :	दि. १५.०७.२०२२ रोजी दु. ३.०० नंतर					
संपर्क पत्ता :	कार्यकारी अभियंता (उद्यान कक्ष), ५६६, सीपीडी कंपाउंड, एन. एम. जोशी मार्ग, बकरीअड्डा, भायखळा (पश्चिम), मुंबई ४०० ०११ यांचे कार्यालय.					
बोली उघडण्याचे ठिकाण :	लागू नाही					
संपर्क व्यक्ती नाव :	श्रीम. क्षितीजा येवले					
मोबाईल क्र. :	+९७ ९७६९३४१८९१					
ईमेल आयडी :	ee.gc@mcgm.gov.in, yeolekshitija@gmail.com					
वेबसाइट:	http://portal.mcgm.gov.in					

सही / कार्यकारी अभियंता (उद्यान कक्ष)

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ

(महाराष्ट्र शासन अंगिकृत)

मुदतवाढ सूचना

ई निविदा सूचना क्र. १९/२०२२-२०२३ (मुंबई) करीता

या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या वरील ई निविदा सूचनेतील खालील कामाकरीताच्या ई निविदा

संकेतस्थळावर उपलब्धेबाबतचा कालावधी, कंत्राटदारांच्या मुद्यांचे निराकरण / महामंडळाचा खुलासा उपलब्ध

विळे-भागाड औद्योगिक क्षेत्रातील पथिदव्यांची देखभाल व दुरुस्ती.. विळे भागाड औद्योगिक क्षेत्रातील

एचपीएसव्ही फिटींग्ज व टि-५ फिटींग्ज, पीआआर सेन्सर ऑटो डिमिंगसह एलईडी फिटींग्जने बदलणे.

आता उपरोक्त कामाकरीता निविदा प्रपत्र दिनांक ०५/०७/२०२२ पर्यंत महामंडळाच्या

कंत्राटदारांच्या मुद्यांचे निराकरण /महामंडळाचा खुलासा दिनांक २९/०६/२०२२ पासून महामंडळाच्या

ज्या निविदा धारकांनी यापूर्वी आपली निविदा भरली असेल अथवा अपलोड केली असेल, त्यांनी

निविदेमध्ये बदल करुन किंवा बदल न करता सदर निविदा पुन्हा भरणे आवश्यक आहे, याची कृपया नोंद

घ्यावी, अशा कंत्राटदारांनी शुद्धिपत्रकानंतर जर निविदा पुन्हा भरली नाही अथवा अपलोड केली नाही तर

दिनांक १६/०६/२०२२ रोजी दैनिक नवराष्ट्र, मुंबई, दैनिक मिड डे, मुंबई, दैनिक प्रातःकाल, रायगड

पीआरओ/६५७/जाहि./२०२२-२३ जेथे जेथे पाणी साचते, तेथे तेथे डासंचे फावते

करण्याचा कालावधी वाढविणेबाबत मुदतवाढ सूचना देण्यात येत आहे.

https://www.midcindia.org या संकेतस्थळावर उपलब्ध असेलः

त्यांचा देकार सदर स्पर्धात्मक निविदेतून आपोआप बाद होईल.

सदर निविदा सूचनेत इतक कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

संकेत स्थळावर उपलब्ध होईल.

संजय राऊतांना ईडीचे समन्स

मुंबई, दि. २७ (प्रतिनिधी) : राज्यात अभूतपूर्व राजकीय संकट निर्माण झाले असताना आता शिवसेना नेते संजय राऊत यांना पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. याआधी त्यांची दादर येथील मालमत्तेची चौकशी करण्यात आली होती. काही ठिकाणी छापे टाकून ईडीने मालमत्ताही ताब्यात

घेतली. राऊत यांच्या पत्नीच्या नावे झालेल्या व्यवहारांवर ईडीची नजर आहे. सध्या राज्यात सत्तासंघर्ष टोकाला गेला आहे. यातच सेनेचे मंत्री अनिल परब यांची सलग तीन दिवस ईडी चौकशी पार पडली. यानंतर आता संजय राऊत यांचा पाय खोलात गेल्याने सेनेच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी संजय राऊतांवर ही

पदर संस्थेच्या इमारतीत सदनिका नं.301, तिसरा मजल

. 300, धारण केले आहे. श्री. गोवर्धन श्रीपती चव्हाण यां

दोन मुले अरविंद गोवर्धन चव्हाण आणि अक्षय गोवर्ध

ाव्हाण असे कायदेशीर वारस आहेत. सदर संस्थेने माझ्य

बंधी मयत सभासदाचे वारसदार क्रिंवा अन्य मागणीदा

मजण्यात येईल आणि सभासदांचे संस्थेच्या भांडवलातीत

ालमत्तेतील भाग व हितसंबंध माझ्या अशिलाच्या ना

इस्तांतरणाबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल यार्च

दिनांक : २८/०६/२०२२ **वकील उच्च न्यायालय**

जाहीर नोटीस

माझे अशिल श्री दिनकर यशवंत कदम राहणार - ए

१२. दसरा मजला. नव प्रतीक सी.एच.एस. नांदिवल

रोड पी अँड टी कॉलनी, डॉबिवली (पुर्व) ४२१२०४

ता. कल्याण, जि. ठाणे यांचे मार्फत सदरच्या जाहि

नोटीसीद्वारे तमाम जनतेस कळवू इच्छितात की, मौजे

- नादिवली, ता.कल्याण, जि.ठाणे येथील सर्व्हे नं ६१ या मिळकतीवरील ए-१२, दुसरा मजला, क्षेत्र ५३० (बांधीव) चौ.फुट, नव प्रतीक सी.एच.एस,

नांदिवली रोड, पी अँड टी कॉलनी, डोंबिवली (पूर्व

४२१ २०४ ता. कल्याण, जि. ठाणे अशी मिळकते श्र

दिनकर यशवंत कदम ह्यांनी श्रीमती शारदा सुंदर नंदलिके आणि श्री सुरेश सुंदर नंदलिके हयांचेकडुन

दि.१५.०६.२०१८ रोजी में.दय्यम निबंधक कल्या ४ यांचे कार्यालयात रजिस्टर करारानुसार काय

वरूपाने विकत घेतलेली आहे. त्याचा दस्त नोंदर्ण

५९६१ /२०१८ असा आहे आणि त्याआधी म्हणजेच

श्रीमती शारदा सुंदर नंदलिके हथांचे पती आणि श्री सुरेश सुंदर नंदलिके ह्यांचे वडील श्री.सुंदर अच्चना

नेंदिलिके ह्यांनी मे.स्पेस मेकरस् यांचे कडुन

दि.१९.०५.१९९६ साली नोंदणीकत दस्ताव्टा

कायम स्वरूपाने विकत घेतलेली होती. सदरच्या

मिळकतीचे / सदनिकेचे सोसायटीचे भागपत्र नं.१०

असा असून त्यानुसार ५ भाग शेअर्स हे प्रत्येकी रू.५०/-असूनत्यांचानं.४६ते५०असाआहे.परंतु

प्री.सुंदर अच्चना नंदलिके ह्यांचे ०४.०१.२००३ रोर्ज

वारस म्हणून त्यांचे पत्नी श्रीमती शारदा संदर नंदलिब

आणि मुलगा श्री सुरेश सुंदर नंदलिके तसेच ३ मुली ना

श्रीमती उषा पुजारी श्रीमती कविता कौप आणि श्रीमत

छाया पुजारी अशी आहेत. नामिनेशन फॉर्म नुसा श्रीमती शारदा सुंदर नंदलिके आणि श्री सुरेश संदर

नंदलिके हयांचे नाव सोसायटीच्या रेकार्डवर देखी

आलेले आहे. तसेच श्रीमती उषा पुजारी श्रीमत

कविता कौप आणि श्रीमती छाया पजारी द्वांनी श्रीमर्त

शारदा सुंदर नंदलिके आणि श्री सुरेश सुंदर नंदलिवे

करारनाम्यात वारस म्हणून कन्फार्मिंग पार्टी देखीत

दिले आहे. वर नमद वारसांच्या व्यतिरिक्त श्री.संद

अच्चना नंदलिके ह्यांचे अजुन कोणी कायदेश

वारसदार असतील आणि त्यांना वरील मिळकतीव

कोणत्याही स्वरूपाचा हक अधिकार अथवा हेतसबंध असल्यास त्यांनी सदरची नोटीस प्रसिध

झाल्याच्या तारखेपासुन ०७ दिवसांच्या आत खाली

पत्त्यावर लेखी तक्रार करावी अन्यथा सद**र हक्क दावे** व

मागण्या काही असल्यास त्या अधित्यागीत मानल्य

जातील व कोणत्याही दाव्यांवर विचार केला जाण

अमृता अमोल पाध्ये, वकील

पत्ता :- १०५, माऊली आश्रय को. ऑप. ही.

सोसायटी, होली एन्जल शाळेजवळ, पी अँड टी कॉलनी, डोंबिवली (पूर्व), ४२१२०४ ता. कल्याण, जि. ठाणे

..्.. ठिकाण : डोंबिवली

दि. : २८.०६.२०२२

आणि श्री दिनकर यशवंत कदम ह्यांच

कैलास ह. पाटील



कारवाई केली जात आहे. दरम्यान, यामुळे बंड सुरू असतानाच शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. अधिक माहिती अशी की, मुंबईतील १ हजार ३९ कोटीच्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांची चौकशी होऊन त्यांना अटक करण्यात आली होती. त्यासंदर्भात करण्यात आलेल्या तपासात याच

घोटाळ्यातील पैसा अलिबागमधील मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय ईडीला आहे. याच संदर्भातील चौकशीसाठी राऊत यांना ईडीने समन्स पाठवले आहेत. उद्या म्हणजेच २८ जून रोजी सकाळी ११ वाजता मुंबईतील ईडीच्या कार्यालयामध्ये राऊत यांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

उपविभागीय अधिकारी, मुंबई पश्चिम उपनगर यांचे कार्यालय प्रशासकीय इमारत, ९ मजला , शासकीय वसाहत, बांद्रा (पू), मुंबई - ४०० ०५१. दूरध्वनी क्र. ०२२-२६५१०१३६.

क्र.उ.वि.अ / प.ऊ.मुं/संकिर्ण/एसआर/अ - १९ /२०२२ सुनावणीची जाहीर नोटीस

श्रीमती रश्मी हेमंत मसनेकर व इतर घर क्र. १४६/बी, नायगांव कोळीवाडा, नायगांव रोड,

आईस फेक्टरी समोर, नायगांव (पश्चिम), ठाणे - ४०१ २०७ विरुद्ध

११. मे. पार्क डेव्हलपर्स ११२, पहिला मजला , प्लॉट न. ४३१, नायर बिल्डिंग, डॉ. दादासाहेब भडकमकर मार्ग ऑपेरा हाऊस, गिरगांव, मुंबई - ४०० ००४.

१३. श्रीमती अरुण रुईया

अरुण रुईया एंटरप्राईजेस लि., ४६२, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल (प), मुंबई - १३

सदर जाहीर नोटीसद्बारे कळविण्यात येते की, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम २४७

अन्वये मौजे मालवणी, ता. बोरिवली येथील सर्व्हे क्र. १४८/१६ व इतर या मिळकती संबंधित फेरफार क्र. २८७९, दि. १८/५/२००६ व फेरफार क्र. ३८७१ दि. २०/०१/२०१० संदभार्त अपिलार्थी यांनी दाखल केलेल्या अपिलाच्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी, मुंबई पश्चिम उपनगर यांचे न्यायालयात दि. २०/५/२०२२, दि. ०७/०६/२०२१ व दि. १७/०६/२०२२रोजी सुनावणी आयोजित करण्यात आल्या होत्या. या प्रकरणातील प्रतिवादी क्र. ११ व १३ यांना वेळोवेळी नोटीस काढण्यात आल्या असून देखील ते सतत सदरच्या सनावणीस गैरहजर राहत सल्याने त्यांना नोटीस मिळाल्याची खात्री होत नाही. तरी वर नमूद मिळकतीसंबंधी या न्यायालयात दाखल केलेल्या अपिलाची सुनावणी दि. २८/०६/२०२२ रोजी

प्रकरणी प्रतिवादी क्र. ११ व १३ तसेच ज्या कोणा संबंधित प्रकरणी आपला लेखी अथवा काही पुरावा सादर

करावयाचा असेल, त्यांनी सदर दिवशी व वेळी कोरोना (कोविड-१९) व ओ- मायक्रॉन विषाणूला प्रतिबंधात्मक उपाय म्हणून, शासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करून स्वतः किंवा प्राधिकृत विधी व्यवसायिमार्फत आवश्यक त्या कागदपत्रांसह उपस्तित राहावे. वरील ताररेखस आपण हजर न राहिल्यास किंवा आपणामार्फत लेखी अथवा तोंडी जबाब/ युक्तिवाद सादर न केलया आपणास काहीही सांगावयाचे नाही. असे गृहीत घरून उपलब्ध कागदपत्रांच्या गुणवत्तेनुसार अपील प्रकरणात आदेश पारित करण्यात येतील. यांचे नोंद घ्यावी. (उमेश बिरारी)

उपविभागीय अधिकारी ठिकाण : वांद्रे मुंबई पश्चिम उपनगर दिनांक : २०/०६/२०२२

यूनियन बैंक 🕖 Union Bank

दादर पश्चिम शाखा: एएलएफ बिल्डींग, महापालिका शाळेच्या पढे पोर्तुगीज चर्चजवळ, गोखले रोड साउभ्य, दादर (प), मुंबई ४०० ०२८, महाराष्ट्र.

परिशिष्ट ४ ताबा सूचना (नियम ८ (१) स्थावर मालम

ज्याअर्थी, अघोहस्ताक्षरीत युनियन बँक ऑफ इंडिया, दादर पश्चिम शाखेच्या प्राधिकृत अधिकारी यांनी सीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट ऑक्ट, २००२ (५४/२००२) अंतर्गत व सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च सहवाचिता अनुच्छेद १३ (१२) अंतर्गत प्राप्त अधिकारान्वये कर्जदार श्री. जयंतीलाल भिमजी भानशाली व श्रीम. ज्योत्सना जयंतीलाल भानुशाली यांना खालील सदर सूचनेत निर्देशित रक्कम रु. २०,११,९०४/-(रु. वीस लाख अकरा हजार एकशे चार मात्र) व त्यावरील व्याजाचे प्रदान सदर सूचनेच्या स्विकृर्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत करण्याचे निर्देश देणारी मागणी सूचना दि. ११.०४.२०२२ जारी केली होती कर्जदार यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना कर्जदार व आम जनतेस देण्यात येत आहे की, अधोहस्ताक्षरितांनी सीक्युरिटी इंटरेस्ट (एफोर्समेंट) नियम, २००२ च्या नियम ८ सहवाचन सदर कायद्याच्या अनुच्छेद १३ (४) अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्वये खालील निर्देशित मालमत्तेचा दि. २४ जून

विशेषतः कर्जदार व आम जनतेस इशारा देण्यात येत आहे की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात व्यवहार करू नये व असे कोणतेही व्यवहार हे युनियन बँक ऑफ इंडिया, दादर पश्चिम शाखा यांच्या प्रभारांतर्गत रक्कम दि. ११.०४.२०२२ अनुसार रु. २०,११,१०४/- (रु. वीस लाख अकरा हजार एकरो चार मात्र) व त्यावरील

कायद्याचे अनुच्छेद १३ च्या उपअनुच्छेद (८) च्या तस्तुर्दीअंतर्गत उपलब्ध कालावधीमध्ये प्रतिभूत मालमत्ता सोडबून घेण्यासाठी कर्जदारांचे लक्ष वेधून घेण्यात येत आहे.

स्थावर मालमत्तेचे विवरण

फ्लॅट क्र. २०६, २ रा मजला, बी विंग, बिल्डींग रवीकिरण अपार्टमेंट, मोजमापित ५८० चौ. फूट बिल्ट अप क्षेत्रफळ, सब्हें क्र. ३३, हिस्सा क्र. ३ (पी), गार्डियन शाळेजवळ, लोघा हेटिज रोड, देसाले पाडा, गाव भोपर, डॉबिवली पूर्व ४२१ २०१, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे येथील ग्रामपंचायत भोपर यांच्या मयदितील, डॉबिवली विमाग येथील मालमुता. सीमा : उत्तरेस : खुला प्लॉट, दक्षिणेस : ए विंग बिल्डींग रोड, पूर्वेस : अंतर्गत रस्ता व वर्सटाईल बिल्डींग, पश्चिमेस : वास्तू श्रृष्टी एच विंग.

वि. २८.०६.२०२२

प्राधिकृत अधिकारी, युनियन बँक ऑफ इंडिया

राजा बहादूर इंटरनॅशनल लिमिटेड हिमाम हाउस, ३ रा मजला, अंबालाल दोशी मार्ग,

फोर्ट. मंबई - ४०० ००१ सीआयएन : L17120MH1926PLC001273 दूर. क्र. ०२२-२२६५४२७८, फॅक्स : ०२२-२२६५५२१०

ईमेल आयडी : investor@rajabahadur.com/ rajabahadur@gmail.com वेबसाइट : www.rajabahadur.com ९६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या

संबंधात भागधारक यांना सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीच्या सभासदांची ९६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एँजीएम) सोमवार, दि. ०८ ऑगस्ट, २०२२ रोजी दु. ४.०० वा. भाप्रवे व्हिडीओ कॉन्फरेंस (व्हीसी)/अन्य ऑडिओ विज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत एजीएम सूचनेमध्ये विहित व्यवसायांवर विचारविनीमय करण्याकरिता आयोजित केली आहे. ् एजीएम समान ठिकाणी भागधारकांच्या प्रत्यक्ष उपस्थितीविना आयोजित केली आहे. सदर कोव्हिड-१९ महामारीच्या कारणास्तव व सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी सर्क्युलर) यांच्याद्वारे जारी सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/ सीआयआर/पी/२०२०/७९ दि. १२ मे, २०२० व कॉर्पोरेट अफेअर्स (एमसीए सर्क्युलर्स) चे मंत्रालय यांच्याद्वारे जारी सामान्य सर्क्युलर क्र. १४/२०२० दि. ८ एप्रिल, २०२० व सामान्य सर्क्युलर क्र. १७/२०२० दि. १३ एप्रिल, २०२० व १३ जानेवारी, २०२१, दि. १४ डिसेंबर, २०२१ व ०५ मे, २०२२ अंतर्गत सहवाचन सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ (सूची अनिवार्यता) व कंपनी कायदा, २०१३ (ॲक्ट) व नियम यांच्या लागू तरतूदीसह अनुपालन आयोजित केली आहे.

कंपनी कायदा, २०१३ च्य अनुच्छेद १०३ अंतर्गत व सूची विनियमनाच्या हेतुकरिता व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत भागधारक यांनी उपस्थित राहण्याकरिता एजीएमच्या सूचनेम ध्ये प्रदानित केले आहे. वित्तीय वर्ष २०२१-२२ (वार्षिक अहवाल) यांकरिता वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना सभासदांना ज्यांचे ईमेल आयडी कपंनी/रजिस्ट्रर व शेअर ट्रान्सफर एजन्ट (आरटीए)/ डिपॉझिटरीज पार्टिसिपंट्स यांच्यासह नोंदणीकृत आहेत अशांना सदर एमसीए सर्क्युलर व सदर सेबी सर्क्युलर सह ईमेल करण्यात येईल

एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट www.rajabahadur. com वर व बीएसई लिमिटेड www.bseindia.com अनुक्रमे उपलब्ध असेल. कंपनीने एजीएमच्या दरम्यान सभासदांना ई-मतदानाची सुविधा प्रदान केली आहे व ज्यांनी परोक्ष ई–मतदान प्रणालीचा वापर करून (एजीएमच्या ठिकाणा व्यतिरिक्त ई–मतदान) तसेच एजीमच्या प्रक्रियेमधील ई-मतदान दरम्यान (एकत्रितरित्या ई-मतदान संदर्भित) त्यांचे मतदान केले नाही त्यांना प्रदान केली आहे. कंपनीने नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची सेवा भागधारक यांना ई-मतदान सुविधा प्रदान करण्याकरिता नियुक्त केले आहे. एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदानित ई–मतदानाकरिता माहिती.

भागधारक ज्यांचे ईमेल आयडी आधीच कंपनी/ डिपॉझिटरी/ आरटीए यांच्यासह नोंदणीकृत आहेत त्यांनी एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदानित ई–मतदानाकरिता माहिती पाहावी : सभासद ज्यांचे ई-मेल आयडी नोंदणीकृत नाही आहेत त्यांनी कृपया त्यांचे ई-मेल आयडी दि. ०१ जुलै, २०२२ रोजी वा पूर्वी त्योंचे नोंदणीकरण करावे :

. प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर्स : आवश्यक तपशील जसे की, फोलिओ क्रमांक, भागधारक यांचे नाव, शेअर प्रमाणपत्र (पुढील व मागील) ची स्कॅन्ड प्रत, पॅन (पॅन कार्डची सेल्फ अटेस्टेड स्कॅन्ड प्रत), आधार (आधार कार्डची सेल्फ अटेस्टेड स्कॅन्ड प्रत) हे सर्व मे. सॅटेलाईट कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, रजिस्ट्रर व ट्रान्सफर एजन्ट यांना फॉर्म क्र. आयएसआर-१ समवेत सेबी सर्क्युलर दि. ०३ नोव्हेंबर, २०२१ अनुसार ईमेल द्वारे व हार्ड कॉपीमध्ये ईमेल service@satellitecorporate.com/company atrajabahadur@gmail.com वर (कृपया खालील लिंक http://www. satellitecorporate.com/KYC-for%20 Physical.pdf डाउनलोड करावी)

डिमॅट भागधारक यांच्याकरिता : डिमॅट खाते तपशील (सीडीएसएल-१६ डिजीटल स्वाक्षरी लाभार्थी आयडी वा एनएसडीएल - १६ डिजीट डीपीआयडी -सीएलआयडी) नाव, क्लाएन्ट मास्टर वा स्थायी खाते अहवाल प्रत, पॅन (पॅन कार्डची सेल्फ अटेस्टेड स्कॅन्ड प्रत), आधार (आधार कार्डची सेल्फ अटेस्टेड स्कॅन्ड प्रत) हे सर्व ईमेल service@satellitecorporate.com वर प्रवान करावे व कंपनी rajabahadur@gmail.com वर सदर पुढील भविष्याच्या हेतुकरिता तुमच्या डिमेंट खत्यामध्ये तपशील अपडेट करण्याकरिता ईमेल मार्फत सूचना पाठवावी.

राजा बहादूर इंटरनॅशनल लिमिटेडकरिता

ठिकाण : मुंबई

आकाश जोशी कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

(दिवाळखोरी व कर्जबाजारीपणा (परिसमापन प्रक्रिया) विनियमन. २०१६ च्या विनियमन १२ सहवाचन विनियमन ३१(२) अंतर्गत)

विशष्ठ मर्कंटाईल ॲन्ड ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड यांच्या भागधारकांचे लक्ष वेधून घेण्याकरिता - परिसमापन मध्ये

विशष्ट मकैटाईल ॲन्ड टेडिंग प्रायव्हेट लिमिटेड (कंपनी) यांच्या सर्व भागधारक यांना याद्वारे जाहीर घोष देण्यात येते आहे की, केंपनीच्या भागधारक यांची सूची दि. २४ जून, २०२२ रोजी सन्मा. राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण (एनसीएलटी), मुंबई खंडपीठ योंच्यासह दाखले केली होती.

कॉर्पोरेट ऋणकोंची कोणतीही अधिकृत वेबसाइट नाही आहे त्यामुळे भागधारकांच्या सूचीमधील दाब्यांच संपूर्ण तपशील दाखविण्याकरिता परिसमापक यांच्याद्वारे स्विकृत दावे प्रभारित/ अप्रभारित, दाखल/रह/ पडताळणी चालू असल्यास सदर तपशील कार्यालय क्र. १८, १० वा मजला, पिनॅकल कॉर्पोरेट पार्क जी-ब्लॉक, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई ४०० ०५१ येथे कंपनीच्या परिसमापक यांच्या नोंदणीकृत कार्यालयामध्ये कार्यालयीन दिवसात स. ११.०० ते दु. ४.०० दरम्यान पाहाता येतील. भागधारक, यांना पुढे सूचित करण्यात् येते की, कोणत्याही सुधारणा व भागधारकांची सूची सन्मा

एनसीएलटी यांच्यासँह दाखेल करण्यात येईल व सन्मा. एनसीएलटी, मुंबई खंडपीठ यांच्यासह अर्ज दाखल करण्यात येईल.

परिसमापन – वशिष्ठ मकैटाईल ॲन्ड ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड नोंदणीकृत क्र. : आयबीबीआय/आयपीए-००२/आयपी-एन ००११३/२०१७-१८/१०२८३

दिनांक : २७.०६.२०२२ ठिकाण : मुंबई

यूनियन बैंक 🕖 Union Bank

दादर पश्चिम शाखा : एएलएफ बिल्डींग, महापालिका शाळेच्या पुढे. पोर्तुगीज चर्चजवळ, गोखले रोड साउथ, दादर (प), मुंबई ४०० ०२८, महाराष्ट्र.

(नियम ८ (१) स्थावर मालमत्तेकरिता)

ज्याअर्थी, अघोहस्ताक्षरीत युनियन बँक ऑफ इंडिया, दादर पश्चिम शाखेच्या प्राधिकृत अधिकारी यान सीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सीक्युरिट इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४/२००२) अंतर्गत व सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या निया ३ सहवाचिता अनुच्छेद १३ (१२) अंतर्गत प्राप्त अधिकारान्वये कर्जदार **श्री. अनिल काशीराम पटया**ने व श्रीम. अक्षता अनिल पटयाने यांना खालील सदर सूचनेत निर्देशित रक्कम रु. ३४,३३,७७७/-स्विकृती तारखेपासून ६० दिवसांच्या आत करण्याचे निर्देश देणारी मागणी सूचना दि. ११.०४.२०२२ जारी

कर्जदार यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना कर्जदार व आम जनतेस वेण्यात येत आहे की, अघोहस्ताक्षरितांनी सीक्युरिटी इंटरेस्ट (एफोर्समेंट) नियम, २००२ च्या नियम ८ सहवाचन सूदर कायद्याच्या अनुच्छेद १३ (४) अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्वये खालील निर्देशित विशेषतः कर्जदार व आम जनतेस इशारा देण्यात येत आहे की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात व्यवहार कर

ाये व असे कोणतेही व्यवहार हे **युनियन बँक ऑफ इंडिया,** दांदर पश्चिम शाखा यांच्या प्रभारांतर्गत रक्कम वि. ११.०४.२०२२ अनुसार रु. ३४,३३,७७७/- (रु. चौतीस लाख तेहत्तीस हजार सातशे सत्याहत्त मात्र) व त्यावरील पढील व्याजासह रकमेच्या अधीन असतील. कार्यद्वाचे अनुच्छेद १३ च्या उपअनुच्छेद (८) च्या तरतुर्दीअंतर्गत उपलब्ध कालावधीमध्ये प्रतिभूत

गलमत्ता सोडवून घेण्यासाठी कर्जदारांचे लक्ष वेधून घेण्यात येत आहे. स्थावर मालमत्तेचे विवरण

दुकान क्र. १, तळ मजला, मोजमापित अंदाजे ५३५ ची. फूट (४९.७२८ ची. मीटर) बिल्ट अप क्षेत्रफळ व ४४६ ची. फूट चटई क्षेत्रफळ (४१.४४ ची.मीटर) व पहिला मजला मोजमापित अंदाजे ८०८ ची.फूट (७५.०४८ चौ. मीटर) बिल्ट अप क्षेत्रफळ व अंदाने ६७३ चौ. फूट (६२.५४ चौ. मीटर) चटई क्षेत्रफळ धारक बिल्डींग सुगम अपार्टमेंट को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात, जिम-धारक सर्व्हें क्र. १२५, शहर सर्व्हें क्र. ११३७ बी, नवीन शहर सर्व्हें क्र. ११३९, ९० फिट रोड, साने गुरुजी नगर, मुलुंड पूर्व, मुंबई ४०० ०८१ येथील टी विभागाच्या मर्यादेतील मुंबई महानगरपालिका मंडळाच्य नयदितील मालमत्ता. सीमा : पूर्वेस : देवकी अपार्टमेंट, पश्चिमेस : ९० फिट रोड व पेट्रोल पम्प, उत्तरेस : अथाश्री बिल्डींग, दक्षिणेस : गगन विहार. दि. २८.०६.२०२२

विकाण : मुंबई

प्राधिकृत अधिकारी, युनियन बँक ऑफ इंडिया

Indian Bank इंडियन बैक प्रभादेवी शाखा: तळ मजला, अमन चेंबर्स, वीर सावरकर मार्ग, गॅमन हाउसजवळ,

दत्त मंदिरच्या समोर, प्रभादेवी, मुंबई ४०० ०२५. मागणी सूचना

सीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट

सीक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या अनुच्छेद १३ (२) अंतर्गत सूचना १. मे. एपिक्युअर हॉस्पिटालिटी एलएलपी, नोंदणीकृत कार्यालय : ११४/१ ला इन्सपायर बीकेसी, जं

ब्लॉक, बीकेसी मेन रोड, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), सुंबई ४०० ०५१. प्रशासकीय/ कॉर्पोरेट कार्यालय : रेस्टॉरन्ट क्र. ५, इन्सपायर बीकेसी, जी ब्लॉक, बीकेसी मेन रोड, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे

क्षीम. पुनीत अलाग (भागीवार – मे. एपिक्युअर हॉस्पिटालिटी एलएलपी), फ्लॅट क्र. ४००४, ४० वा मजला, सी विंग, डीबी बुद्धस, गाव – दिंडोशी, गोकुळघाम, गोरेगाव (पूर्व), मुंबई ४०० ०६३. श्री. भैरव ठाकोर पांचाळ (भागीदार – मे. एपिक्युअर हॉस्पिटालिटी एलएलपी), ईएमपी-४९/फ्लॅट ३०४. एव्हरशाईन मिलेनिअम पॅराडाईज, फेज-०५, ठाकूर सिनेमाजवळ, ठाकूर गाव, कांदिवली

भीम. पुनीत अलाग (इमीवार – मे. एपिक्युअर हॉस्पिटालिटी एलएलपी), फ्लॅट क्र. ४००४, ४० वा मजला, सी विंग, डीबी बृद्धस, गाव – दिंडोशी, गोकुळधाम, गोरेगाव (पूर्व), मुंबई ४०००६३. श्री. भैरव ठाकोर पांचाळ (इमीदार – मे. एपिक्युअर हॉस्पिटालिटी एलएलपी), ईएमपी-४९/फ्लॅट ३०४, एक्स्साईन मिलेनिअम पॅराडाईज, फेज-०५, ठाकूर सिनेमाजवळ, ठाकूर गाव, कांविवली (पूर्व), मुंबई ४०० १०१. होदय/ महोदया,

विषय : तुमचे मुदत कर्ज खाते क्र. ६८२१४०६३५७ व इंड. जीईसीएलएस खाते क्र. ७११७६३१२९७

आमची प्रभादेवी शाखा यांच्यासह - संबंधात तुमच्या विनंतीवरून, तुम्हाला बॅकेट्सरे मंजूर केलेले, त्यांची प्रभादेवी शाखा, मुवत कर्ज पत सुविधा एकमे बॅकिंग व्यवस्था अंतर्गत बॅकेच्या नावे प्रतिभूत हितसंबंध बनविण्याकरिता विविध मालमचेच्या संबंधा

वित्तीय सहायता दिली होती. सदर पत सुविधा व प्रतिभूत व्यवस्था/ दस्तावेज यांच्या संबंधातील विवरण जंगम तारणगहाण अंमलात आणण्याकरिता अनुसूचीमेध्ये अहवालीत केले आहे. तुम्ही सदर करार, दस्तावेज यांच्या संबंधात सदर वित्तीय सहायता पुनःप्रदान करण्याकरिता वित्तीय सहायता उपलब्ध केली

मर्यादा (रु. लाखात) टीएल-एसएमई-स्मॉल-एन्ट.-सर्व्हिसेस ₹. १,७०,००,०००/-टीएल-एमएसएमई जीईसीएलएस १.० तुम्ही खालील दस्तावेज अंमलात आणले होते : दस्तावेजांचे स्वरूप इ. १७०.०० लाखाकरिता मंजूर तिकीट दि. २४.१०.२०१९

 प्रक्रिया पत्र दि. २५.१०.२०१९ चे निराकरण भागीदारी पत्र दि. २५.१०.२०१९ भागीदारी पत्र दि. २५.१०.२०१९ टीएल ६८२१४०६३५७ मदत कर्ज करार दि. २५.१०.२०१९ जेंगम मालमत्ता दि. २५.१०.२०१९ चे तारणगहाणचे करार हमी करार दि. २५.१०.२०१९ 🌢 पेगींग दि. २५.१०.२०१९ चे पत्र कर्जवार यांच्याद्वारे घोषणा जी संबंधित तपशील आदी दि. २५.१०.२०१९ कर्जदार यांच्याकडून प्राधिकरण पत्र दि. २५.१०.२०१९ र. ५१.०० लाखाकिरिता मंजूर तिकीट दि. १७.११.२०२१
 संयुक्त व सेवरल डीपीएन दि. १७.११.२०२१ मुदत कर्ज करार दि. १७.११.२०२१ भायएनडीजी**ईसी**एलएस जगम मालमत्ता दि. १७.११.२०१९ चे तारणगहाणचे करार ७११७६३१२९७ भागीदारी पत्र दि. १७.११.२०२१
 माहितीच्या निराकरणाकरिता कर्जदारांकडून पत्र दि. १७.११.२०२१

 कर्जदार यांच्याद्वारे घोषणा जी संबंधित तपशील आदी दि. १७.११.२०२१ वारंवार विनंती पाठवून सुद्धा तुम्ही व्याजासह रक्कमेचे प्रदान पूर्ण केले नाही आहे व सर्व वा संयुक्तरित्या तुम्ही थिकत रक्कमेचे पुन:प्रदान करण्यामध्ये कसूर केली आहे. कर्ज खाते हे दि. ०१.०५.२०२२ पासून रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया यांच्याद्वारे जारी मालमत्ता स्पष्टीकरण संबंधात अकार्यरत मालमत्ता म्हणून वर्गीकृत

र्बॅंकेने सदर कायद्यांतर्गत तुम्हाला दि. ३०.०४.२०२२ अनुसार असलेली थकित र**क्कम रु.** २,२८,२०,६६५.९१/- (रु. दोन करोड अट्टावीस लाखा वीस हजार सहाशे पासट व एक्याण्णव पैसे मात्र) व आयएनडी जीईसीएलएस रक्तम दि. ३०.०४.२०२२ अनुसार रक्तम रु. ५२,१९,९७९.००/- (रु. बावन्न लाख एकोणीस हजार नजरो एकोणऐंशी मात्र) व आवाहन करणारी सूचना दि. ०१.०५.२०२२ रोजी जारी केली आहे.

तीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत कर्जवार यांना बॅकेच्चारे हमी सहायता म्हणून सवर विचीय सहायता उपलब्ध करण्याकरिता प्रतिभूत हितांच्या अंमलबजावणीचा बॅकेचा हक्क बजावण्यास बॅक बांधील असेल. सदर सूचना ही बैंकेकडे उपलब्ध अन्य हक्क उपायोजनांना बाधा न आणता आहे.

त्यामुळे, तुमच्यापैकी सर्वांना व तुम्हा प्रत्येकास याद्वारे निर्देश देण्यात येत आहेत की तुम्ही कलम १३(२) अंतर्गत जारी सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत थकित रक्कम दि. ३०.०४.२०२२ अनुसार अर्थात रु. २,८०,४०,६४४.९१/- (रु. दोन करोड ऐंशी लाखा चाळीस हजार सहाशे चळवेचाळीस व एक्याण्णव पैसे मात्र) व त्यावरील व्याज दि. ०१.०५.२०२२ पासून त्यावरील आज तारखेपासून प्रदानाच्या तारखेपर्यंतच्या व्याज रकमेचे प्रदान करावे अन्यथा सदर कायद्यांतर्गत तुमच्या पुढील कोणत्याही संदर्भाशिवाय बँक प्रतिभूत मालमत्तेवर अंमलबजावणीच्या हक्काचा वापर करील. सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत तुमच्या पूर्ण दायित्वांची पूर्तता करण्यात तुमच्याकडून कसूर झाल्यास, खालील परिशिष्टात दिलेल्या प्रतिभूत मालमत्तांविरोधात सदर कायद्याच्या कलम १३(४) अंतर्गत बैंक

सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या कालावधीच्या समाप्तीपश्चात व मागणीची तुमच्याकडून पूर्तता करण्यात कसूर झाल्यावर, बँक सदर कायद्यांतर्गत त्यांच्या हक्कांचा वापर करण्यासाठी मालमत्तेचा ताबा

कृपया नोंद घ्यावी की, सदर कायद्याच्या कलम १३(१३) च्या तरतुर्दीनुसार बैंकेच्या लिखित परवानगीविना सदर सूचनेच्या तारखेपश्चात विक्री, भाडेकरार वा अन्य प्रकारे प्रतिभूत मालमत्तेचे (खालील परिशिष्टात

ही बाब नमूद करण्याची आवश्यकता नाही की, सदर सूचना ही बँकेकडे उपलब्ध अन्य उपायोजनांना बाघा न आणता दिली गेली आहे. कृपया नोंद घ्यावी की, सदर सूचना डीआरटी ॲक्ट अंतर्गत प्रक्रिया हरण्याच्या बॅंकेच्या हक्कांना बाधा न[े] आणता दिली गेली आहे.

कृपया नोंद घ्यावी की, तुमच्या वतीने जारी व स्थापित सवलतीच्या थकित बिलांतर्गत उद्भवलेली दायित्वे, बैंक गॅरन्टी तसेच अन्य आकस्मिक दायित्वांच्या प्रदानाचे तुम्हाला निर्देश देण्याचा अधिकार

आम्ही सर्फसी कायदा व नियम यांच्या अनुसार अनुच्छेद १३(८) च्या तरतूदी अंतर्गत व प्रतिभूतीच्या हकांची कपात करण्याकरिता लक्ष वेघण्यात येत आहे. नधोहस्ताक्षरित हे वरील निर्देशित कलम १३ अंतर्गत सूचना जारी करण्यास व अधिकारांचा वापर करण्यास बँकेचे प्राधिकृत अधिकारी आहेत.

अनुसूची : प्रतिभूत हितसंबंध म्हणून भारनिर्मित मालमत्तेचे विवरण खालीलप्रमाणे

भाग 🖁 : जंगम मालमत्त्रेचे तारणगहाण :

सध्याच्या मालमत्ता ज्या कर्जदार कंपनी ज्यांचे नाव स्टॉक इन टेड व रॉ साहित्य, सेमी फर्निश्ड गुडस व फिनीश्ड गुड्स, स्टोअर्स व स्पेअर्स यांच्या संबंधात प्लान्ट व मशीनरी (कन्ज्युमेबल स्टोअर्स व स्पे बिल्स रिसीव्हेबल, बुक डेब्ट्स, दावे व सर्व रक्कम रिसीव्हेबल व सर्व अन्य जंगम मालमत्ता कर्जदार (सद बिल्स (स्तिक्वचर), चुक ७०६र, बाव व तच रक्का ।स्तान्वचर व तच जान जान नामाना जाना राजार वेळोवेळी चारी बँकेद्वारे मंजूर सदर जंगम मालमत्ता) परंतू दस्तावेजाचे गुड्स व अन्य मालमताचे हक्क यांच्यासह थकित रक्कम, रिसीव्हेबल व रोख रक्कमेच्या माफेत रिसीव्हेबल व/वा र्क्कम, कॅरा इनसेंटिव्ह

स्कीम अंतर्गत वा कोणतेही अन्य योजना यांच्यासह दावे व असलेले कस्टम्स/ अधिकारी यांच्या मार्फत असलेले दावे व ड्युली ड्रॉबॅक पत सुविधा वा कोणतेही अन्य योजना, बिल्स, इनवॉईस, दस्तावेज, कंत्राट, नियुक्ती, प्रतिभूती, इन्वेस्टमेंट्स व हक, बिल्स, दोन्ही सध्याचे व भवियातील कर्जदार कंपर्न यांना कर्जदारांच्या जागेमधील वा गोदाम यांचे कर्जदार यांचे व्यवसाय अंतर्गत सदर साईड वा ट्रान्जीटमध्ये कर्जदार यांना व्यवसायामध्ये निर्देशित अनुसार आदेश देण्यात आले आहेत.

प्राधिकृत अधिकारी, इंडियन बँक